

VALUE IRRIGATION LIMITED

10th November, 2021

To,
The Senior Manager,
Listing Compliance,
Bombay Stock Exchange Limited,
Floor 25, P.J. Tower, Dalal Street, Mumbai -400001

Scrip Code: 531997

Sub: Submission of Newspaper Clipping Pursuant to Regulation 47(1)(b)of SEBI(LODR)Regulation, 2015 of Extract of Un-audited Financial Results for quarter and half year September, 2021.

Respected sir/Madam,

Please Find Attached herewith newspaper clipping of the Extract of Financial Results as per regulation 47(1)(b), 33 of SEBI(LODR) regulations, 2015 for the quarter ended $30^{\rm th}$ September, 2021 published in "Mumbai Lakshdeep" (Marathi) and "Active Time" (English) on $10^{\rm th}$ November, 2021 for our records.

Kindly acknowledge the receipt

Your Faithfully, For Good Value Irrigation Ltd

humbulannly

Vishwajit Dahanukar Director DIN: 01463131

Sensex rises over 100 points in early trade; Nifty tops 18,100

Mumbai Equity benchmark Sensex jumped over 100 points in early trade on Tuesday tracking gains in index-heavyweights ICICI Bank, Infosys and L&T, despite a weak trend in Asian markets and sustained foreign fund outflow. After opening on a choppy note, the 30-share index was trading 118.07 points or 0.20 per cent higher at 60,663.68 in initial deals. Similarly, the Nifty rose 36.45 points or 0.20 per cent to 18,105 amid high volatility.

M&M was the top gainer in the Sensex pack, rising over 2 per cent, followed by IndusInd Bank, Bajaj Auto, L&T and TCS.On the other hand, Nestle India, HDFC Bank, PowerGrid, HDFC and Asian Paints were among the laggards.

In the previous session, Sensex ended 477.99 points or 0.80 per cent higher at 60,545.61, and Nifty surged 151.75 points or 0.85 per cent to 18,068.55.Foreign institutional investors (FIIs) were net sellers in the capital market, as they offloaded shares worth Rs 860.65 crore on Monday, as per exchange data. In the previous session, FII selling of Rs 861 crore was overwhelmed by DII buying of Rs 1,912 crore. According to him, as long as this trend continues, markets will remain resilient despite high valuations. Elsewhere in Asia, bourses in Shanghai, Hong Kong, Tokyo and Seoul were trading with losses in mid-session deals.Major indices on Wall Street ended marginally positive in the overnight session.Meanwhile, international oil benchmark Brent crude fell 0.10 per cent to USD 83.35 per barrel.

SoftBank shares jump 10% on \$9 billion buyback

announcement

Tokyo: SoftBank Group Corp shares jumped 10% on Tuesday, the first trading session after the Japanese conglomerate said it would spend up to 1 trillion yen (\$8.8 billion) buying back almost 15% of its shares. The company announced the buyback, long speculated by the market, after it revealed its quarterly earnings crashed to a loss amid a decline in the share prices of its portfolio companies and a regulatory crackdown in China. The move puts SoftBank's shares on track for the biggest daily jump in 11 months.

The buyback is SoftBank's second largest after a record 2.5 trillion yen buyback launched during the depths of the COVID-19 pandemic last year. Shares of the tech group quadrupled during that buyback, but have since fallen 40% from a peak in May.Our analysis of buyback history indicates that SBG stock performs (and outperforms indices or BABA) during buybacks," wrote Jefferies analysts Atul Goyal in a note, referring to Alibaba, the group's largest asset. SoftBank owns about a quarter of Alibaba's shares.

The slide in the Chinese e-commerce giant's shares and the broader regulatory backlash in China contributed to a \$57 billion fall in SoftBank's net assets to \$187 billion, a metric that Chief Executive Masayoshi Son has said is the primary measure of SoftBank's successThe repurchase period for the latest buyback runs to Nov. 8 next year, with the group signalling the programme could take longer than the fastpaced purchases last year.

The buyback "is nice support, but it isn't rocket fuel," wrote LightStream Research analyst Mio Kato on the Smartkarma platform, adding "there are material downside risks if broader tech, especially unprofitable tech, falters."

Speculation SoftBank could launch a buyback has been raging for months as the discount - the gap between the value of its assets and its share price - has lingered to the frustration of executives and as investors push for repurchases.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given SMT. NORMA SUDHIR SHETTY, is a Only One legal heir of Late MABEL DAVID TRIBHUVAN (Mother) died on 28/04/2008, Late DAVID TRIBHUVAN (Father) died year 1960, Late GEORGE FOSTER (Brother) died on 18/09/2008, after their death Applicant SMT. NORMA SUDHIR SHETTY is the 100% Owner of the said Flat No. C/309, admeasuring 370 sq. fts. (built up) area on Third Floor, NARMADA KUTIR CHS LTD., REG. NO.TNA/(TNA)/HSG/(TC)/3605/1988-1990. Share Cetflicate No. 37, Divided Share 181 TO 185, at Navghar Road, Bhayandar (E), Taluka & District Thane 401 105. By and BETWEEN M/S. SHIVAM BUILDERS TO TALIB HUSSAIN SHAIKH, (Builder Agreement) and TO SATYANARAYANA BHAMDIPATI, Re-sale Agreement). Both First Original Builder Agreement), Both First Original Builde Agreement and Re-sale Agreement, has bee

misplaced/lost. Any person/s, banks, financial institutions ndividuals, company firms etc. having any laim shall file an objection in writing along with ocumentary evidence within 14 days from the ate of this notice failing which it shall be ssumed that no any person/s has any claim hatsoever, on the said Property, of which olease take a note.

DILIP K PANDEY

Olease take a note.

DILIP K PANDEY

(Advocate High Court

B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road

Bhayandar (E), Dist. Thane – 401 105.

PUBLIC NOTICE This is inform the General Public that Thane (Wesi branch, Ram Maruti Road, Thane (West) 40060. ntends to accept the under mentioned proper tanding in the name of M/s. Structural Specialtic standing in the name of Mis. Structural Specialties & Projects India Pvt Ltd., having its registered official 801, Odyssey, Road No. 9, Wagle Estate, Than West, Maharashtra-400604 as a security for a loar credit facility requested by one of its customers. In case anyone has got any right/title/ interes aims over the above mentioned property, they ar advised to approach the Bank within 10 days alon vith necessary proof to substantial their claim f no response in received within 10 days, it is presume hat the property is free of any charge/claim/encumbrand and Bank shall proceed with the mortgage.

"Details of the Property" Flat No.4306, adm. 2102 sq. ft. (i.e.195.28 s Flat No.4306, adm. 2102 sq. ft. (i.e.195.28 sq. meters) RERA Carpet area of 26.25 sq. ft. (2.44 sq. meters) total adm. 2128 sq. ft. (i.e. 197.72 sq. meters) RERA Carpet area along with three car parking spaces on 43rd floor of building known as Two ICC lying and constructed on land being Cadastral Survey Nos. 223, 120, 1983 and 1/128 of Dadar Naigaum Divisions, G. D. Ambekai Marg, Dadar (East), Mumbai-400014 and situate in the Renistration Sub District and Mumbai City. he Registration Sub District and Mumbai City. Bank of Baroda, Sd/- Shri. Santosh T. Kancha Thane (W) Branch, (Advocate High Court (now Bank of a Ram Maruti Road, Office B/72, B- wing, Station Plaza Thane. Tel: 9821210909. Station Road, Bhandup West Date: 10/11/2021 Mumbai Tel: 9892769253

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf my clients 1 MRS. SHANTABEN AMRITLAL SHAH & 2 MRS. SHANTABEN AMRITLAL SHAH & 2)
MR. SATISH AMRITLAL SHAH who are the
Legal heirs of LATE. AMRITLAL
TILAKCHAND SHAH, who was a co-owner
of Flat No. 504, A-1 wing, Fifth floor, of
Butlding Known as Kamala Park Complex
Co-Op. Hsg. Soc. Ltd Situated at 60 Feet
Road, Bhayander (W), Dist Thane 401101
and LATE. AMRITLAL TILAKCHAND SHAH
expired on: 290/65/2021, Jeaving hebind 1) expired on: 29/05/2021, leaving behind 1 MRS. SHANTABEN AMRITLAL SHAH, 2 MR. SATISH AMRITLAL SHAH as his lega heirs & representatives and now my clients have apply to the society to transfer the co-owner name from LATE. AMRITLAL TILAKCHAND SHAH to 1) MRS. SHANTABEN AMRITLAL SHAH & 2) MR. SATISHAMRITLAL SHAH names.

All the person having any claim in respect of Flat No. 504, A-1 wing, Fifth floor, of Building Known as Kamala Park Complex Co-Op. Hsg. Soc. Ltd by way of as a legal heirs o otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within 144 days from the sublication of this paties. 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and transfer ceeding will be completed.

BHARAT M. SHAH B.Com L.L.B. Advocate High Court Place: Bhayandar (West) Dated: 09/11/2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that My Client Mr. Sham Mahadeo Worlikar and Mr. Sampat Balaram Pillay are the joint owners of Flat No. A/102, on the First Floor, in "Virat Co-Operative Housing Society Ltd.". situated at Virar (West), Taluka Vasai, District Palghar, holding Share Certificate No. 13. Mr. Sampat Balaram Pillay during his life time submitted the Nomination Form to the society and had nominated my client being the nominee in respect of his undivided half share in the said Flat. Mr. Sampat Balaram Pillay died on 01/02/2014 and as per the said Nomination my client became the absolute owner of the said Flat. My Client decided to sell the said Flat. Therefore any person having any claim in full or part thereof in any manner whatsoever are requested to make the same known to the undersigned in writing at 203, Ali Plaza, Vartak Road, Virar (West), Taluka Vasai, District Palghar, within 14 days of this notice. failing which the same will be deemed to have been waived.

> SD/-(Kalpana S. Mhatre) Advocate

PUBLIC NOTICE

Smt. Sundarbai Ratanshi Gosa and Shri. Tansukh Ratanshi Gosai are memebers of Jai Dena CHS Ltd. Sodawala Lane, Borivali - (West Mumbai - 400092 holding flat No. B 106 and 5 Shares bearing certificat

No. 22, distinctive No. 106 to 110. Smt. Sundarbai R. Gosar and Tansukh R. Gosar have informed the society that the original share certificate is misplaced / lost and not tracable inspite of diligent search and inquiry. They have requested the to issue duplicate share certificate.

The society hereby calls for claims and objections if any, for issuance of dunlicate share certificate to be sen to the undersigned within 15 days time

The Secretary, Jai Dena CHS Ltd. Mr. Mayur Yagnik Flat No. A/4, Dena Apts Sodawala Lane, Borivali (West) Mumbai - 400092 ace: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Share Certificate no. 40 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos. from 246 to 250 of Sagar Tec Plaza "B" Premises CSL, Standing in the names of MRS. PRITI M. SENGHANI, MRS. DEEPA C SENGHANI. MRS. ARUNA F SENGHANI, MRS. RINKLE N SENGHANI has been reported los stolen and that an application for ssue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Sagar Tech Plaza "B Premises CSL, Sakinaka, Mumbai 72,to whom objection if any, agains ssuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publicatio of this notice. Share certificate is n mortgaged nor any loan taker against the Office.

or and on behalf of Sagar Tech Plaz "B" Premises CSL, Sd/-

(Hon. Secretary) Place: Mumbai Date: 10-11-2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my clients. Murtuza Yusufali Koita and Farida Koita, lobal Husain Maimoon and Abdul Husain Maimoon have agreed to sell to my clients, the residential Flat No: B-61 situate at Taheri Manzil Co-op Hsq Society Nesbit Road, Mazgaon, Mumbai 400010 free from all encumbrances. All persons having any claims/objections in respect of on the said flat as and by way of sale, exchange, mortgage charge, gift, trust, maintenance, inheritance possession, tenancy, occupation, lease, lien easement license or otherwise howsoever are hereby requested to make the same knowr n writing to the undersigned within a period of ourteen days from the date of publication hereo failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims, and the claims if any, shall be deemed to have been giver up or waived.

Place : Mumbai Sd/-Date: 10/11/2021 S. S. Radiowaala Samina Radiowaala (8779846922) **Advocate High Court** Address : Office no 7 Piru Lane, E R Road, Mumbai - 400009

All Concerned having interest

This is to inform/notice you that Late Yashwant Govind Kamerkar was joint members of Prithvi Vandan Co-operative Housing Society Ltd., and owner of Shop No.6, area 310 Sq.ft. Carpet, Ground Floor, Prithvi Vandan Co-operative Housing Society Ltd., N. M. Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai 400013 bearing C. S. No.1/101 of Lower Parel Division and holder of 10 fully paid up shares distinctive Nos.236 to 245 under Share Certificate No.42 with his nephew Kiran Prabhakar Kamerkar and having both 50% undivided share in the abovesaid Shop and membership and said Late Yashwant Govind Kamerkar expired on 27.01.2021. without making

One Indrayani Arvind Takale married daughter of said Yashwant Govind Kamerkar has applied for transfer of rights, title and interest of the said deceased in her name. On Persual of the Release Deed and other documents the society has decided to transfer the right, title and interest of the said deceased of the said Shop and shares in her favour alongwith Kiran Prabhakar Kamerkar. The Society hereby invites claims and objections by way of any agreement sale, exchange, transfer, mortgage, gift or any other documents from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the 50% undivided shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 07 days from the publication of this notice at my below address or address of abovesaid society, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of deceased members in the capital/property of the society. Any objections, claims, raised or submitted after the abovementioned the times period the same not the considered by the society.

Adv. Sujata Ravindra Babar

Add : 26, Gourtaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai 400 014 Cell: 9821161302 Date: 09/11/2021

PUBLIC NOTICE This is to inform to public at large that my client Mrs. Lata Avinash Sankhe, residing at Ashirwad Bunglow, Near Sumlai Talav Gorai Manori, Road, Malad (West) Mumbai - 400 095, One Mr. Anthoney Patric Lewis has executed Power of Attorney in favour of my client or 06.10.2006 in respect of land togethe with Bunglow bearing S.No. 140, C.T.S No.13/4 Gunthas, i.e. 21 Sq mtr. Hissa No. 2/1, adms. Area 3/4 Gunthas Village Manori, Taluka - Borivali, M.S.D. The Original document of Power of Attorney has been lost / misplaced 24.10.202 from my client's said Bunglow and my client lodged the complaint on 26.10.2021 at Charkop Police Station and the said Charkop Police Station has issued Certificate for lost of document, if any person or persons find the said documer of Original Power of Attorney then please inform the same within 15 days at above

nentioned address. RATNESH DUBEY, Advocate Shop No. 17, Ajanta Square, Market Lane, Opp. Florida Shop, Borivali (W), Mumbai - 92. Mob.: 7506992840 **Place : Mumbai Date :** 10/11/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Tukaram Kisan Kekane, owner of Flat No. 302,3rd flr, New Asha CHSL, Opp Vastu Anand, Parsik Nagar, Kharegaon, Kalwa(W) standing on land bearing Gut No. 120, Village Parsik, Dist: Thane is expired on 21.04.2014. His share in the Flat is transferred to his legal heirs Vijaya Tukaram Kekane, his widow and Mr. Prashant Tukaram Kekane, his son.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 10 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents.

Dated 10th day of Nov,2021 Adv. Mrs. Amruta Pethe Address: 302, 4th Floor,

Seven star CHSL, Bramhan Soc, Naupada, Thane

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MRS JYOTI PURSHOTTAM SADHNANI, a nember of Symphony Co-Op. Hsg. Society Ltd, having address at Building No. H-10 Jnique Garden, Kanakia Layout, Mira Road (East), Dist. Thane 401107 and holding Fla No.1202 in the building of the society, died on 25/09/2010 and her son & daughter in aw Mr DHIRAJ PURSHOTTAM SADHNANI & MRS PAYAL D SADHNANI have applied for 100% membership of the society against the said flat.

That as per Bye Laws of the society nereby invites claims or objections from the neir or heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within period of 15 days from the publication of this otice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their laims/objections for transfer of share and nterest of the deceased members in the apital/property of the society. If no claims objections are received within the period rescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the deceased member in the capital/property or the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication o he notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105

Date: 10/11/202

My Clients Smt. Pratima Ramesh Chavan & Shri. Ramesh Manoha Chavan are the owners of Flat No. A 106 in Navyug C.H.S. Ltd., Aarey Road, Checknaka, Goregaon (E) Mumbai - 400063.

PUBLIC NOTICE

Further, Original (1) Agreement for Sale dated 21/08/1988 executed petween M/s. Sai Developers & Shri Pandurang Balaii Mane and (2 Agreement for Sale dated 23/07/1997 executed by & between the legal heirs of Shri. Pandurang Balaji Mane namely Smt. Laxmibai Pandurano Mane & Shri Mahendra Pandurang Mane being the Vendors therein & Shri. Chunilal Khusaldas Salla as the Purchaser therein with respect to said Flat has been misplaced/lost/no traceable

All persons having any claim, charge of whatsoever nature in respect of the said Flat may lodge their claim objection of whatsoever nature along with requisite proof of documents in my Office at 5th Floor, Kundar House, Above HDFC Bank Dattapada Road, Borivali (E) Mumbai – 400 066, within 15 days o publication of this Notice, failing which t will be deemed that there is no such claim, right, interest.

ADVOCATE URMIL G. JADAV. B. Com, L.L.B., Mumbai. Place: Mumbai Date:10.11.2021

PUBLIC NOTICE

Take Notice that MRS. VARSHA SURESH PRADHAN and MR. VIGHNESH MANGALDAS KHAMGAONKAR had availed Loan facility from Tata Housing Finance Itd, Mumbai (Financial Institution), against the Flat Premises No. 103 admeasuring about 660.77 Sq. Ft. Carpet, on IST Floor, Building No. 13, A Wing, in the Building Name "Avtaar", in Sector 1, Project known as "Karrm Residency", situated at /illage Dhasai, Taluka Shahapur, Dist. Thane (Mortgage Property). Only Original Sub Registar 1 Shahapur Registration Receipt having No.3966 dated 22.05.2018 (Misplaced Document) is non traceable, from the Office Premises of Financial Institution. All persons, having any claims howsoever in the said Property or in the Custody of said Registration Receipt should intimate the same together with all the documents to us within 7 days from the date of publication of this Notice, at the address given below, failing which it shall be assumed that the said Owners have clear and marketable title to the said Flat.

Adv. Mayur Ramesh Gaikwad (Advocate) Survey No. 36/6/3, P.K. Nagar, Dhankawadi, Pune – 411043. Mobile No. +91 96896 35566. E-mail – mayur.gaikwad2227@gmail.com

The Form of Notice, inviting claims or biections to transfer of the shares and the interest of the Deceased member in the

Capital/Property of the Society. PUBLIC NOTICE

Late Mr. Dayaram Vittal Kumbhar (**Praiapati**), a member of Shree Sai Siddhi Co Op. Hsg. Soc. Ltd., Godown No. 4, Societ egistration No. TNA/VSI/ HSG/ (TC) 7085 1994 -1995 dated 22.09.94, situated at Baza Nard, Virar (East), Tal- Vasai. Dist- Palgha 401305, Maharashtra and is holding Godown no.04 in building called Previous name "Sitaram Pandit Apartment" and curren building name is "Shree Sai Siddhi Co-Op. Housing Society Ltd.". The said above Godow was purchased vide registered Sale Agreeme date 24/07/1990 Docket no. P/3523/90 (VSI-1 The Godown is owned by Mr. Dayaram Vittal Kumbhar (Prajapati), Gadown holder. Late Mi Dayaram Vittal Kumbhar (Prajapati) has died o 20.03.2005.

My client, Mr. Pravin Dayaram Prajapati residing at B/304, Poonam Pearl, Agashi Road, Vear Central Park, Poonam Complex, Vira (West) the son of the above mentioned deceased owner. Mr. Pravin Dayaram Prajapati has made an application to the Society for transfer of shares bearing share certificate member's Registration no. 12 shares no. from 56 to 60 of Rs.250/- and interest of the

All person having any objection for sai roperty or claiming any right, title or interest o entitlement of whatsoever nature over the said roperty and/or share of the said society of the said property by way of inheritance, Sale, gif ortgage. charge, lease, lien, license, exchange nossession or encumbrance or any other righ vriting to me. office No. C-103. Sai Siddhi Apartment, Pandit Wadi, Behind Police Station, Virar (East), Tal-Vasai, Dist. - Palghar 40130 vithin 15 days from the publication of this notice. If no claim/objection is received within period prescribed above, the society shall be ree to deal with the shares and interest of the leceased member in the capital / property of he society in such manner as is provided under the bye-laws of the Society. Place-Virar

Date: 10/11/2021 BHOOMI B. MORE

PUBLIC NOTICE

This is to notify that our client Mr. Prakash Ramanlal Jain & Mrs. Ranjana Prakash Jain are owners of the Flat No.412, 4 th floor, of Lal Bahadur CHSL, situated at LBS Marg. Opp. Sarvodaya Hospital, Ghatkopar (W), on land bearing Survey No.172/C. H.N.2-4. CTS No.3203 to 3207(P), Village Ghatkopar-Kirol, Taluka- Kurla, Mumbai 400086.

Originally said flat was purchased by Mr. Lakhamshi Ravjibhai Patel. Later by an Agreement dated 17/02/1973, said Mr. akhamshi Ravjibhai Patel had sold the said flat to Mr. Prafulchandra Premchand Aimera. Said Mr. Prafulchandra Premchand Ajmera, nough a registered Sale Deed dated 07/04/2010 (BDR-13/3472/2010), sold the said flat to Mrs. Sangeeta Bhagwati Jain & Mr. Bhagvati V. Jain. Said Mrs. Sangeeta hagwati Jain & Mr. Bhagvati V. Jain, through a registered Agreement for Sale dated 22/11/2019 (KRL-5/15540/2019), sold the said flat to Mr. Prakash Ramanlal Jain & Mrs. Ranjana Prakash Jain. However the original agreement, through which Mr. Lakhamshi Ravjibhai Patel had acquired the aid flat, has been lost.

any person/institution/Bank has ossession of such lost document and/or has any right, title interest in respect of the said flat by way of sale, gift, lease, inheritance, heirship, exchange, mortgage en, private mortgage or otherwise, is nereby required to make the same known in vriting to the undersigned, along with the locuments in support thereof, within 14 (Fourteen) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/ Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to the such claim and /or objection.

> Droit Legal Solutions Advocate, High Court Bombay 502, 5th floor, Paras Business Centre, Carter Road No.1, Borivali (E)

TPI INDIA LIMITED

Regd Office: Plot No. J-61, Additional MIDC, Murbad, District Thane -421401 Maharashtra, India. Website: www.tpiindia.in Email: ir@tpiindia.com
CIN: L28129MH1982PLC026917

NOTICE Notice is hereby given that the Meeting of

he Board of Directors of the Company for the **FY 2021-2022** is scheduled to be held on **13th November, 2021** at its Office Situated at Mumbai at 11.00 a.m. to Approval of Un-Audited Quarterly results for the quarter ended 30th September, 2021 For TPI India Limited

(Bharat C.Parekh)

Managing Director

PUBLIC NOTICE

Place: Mumbai,

date: 06.11.2021

NOTICE is given to Public large that My Client SMT. VARSHA ASHOK MARAND is the Owner of Room No. A - 43, Plot No 24. Gorai - 1, RSC - 22, OMKAR CHS LTD., LINK ROAD, NEAR MANGAI MURTI HOSPITAL, BORIVALI (WEST) MUMBAI - 400091, has applied for LOAN in BANK / FINANCIAL INSTITUTION against the said ROOM.

f any person/s has any OBJECTION regarding Sale, Mortgage, Lien Hypothecation Charge, Lease, Gift of therwise Claim in respect of the said Room then the Claim OBJECTION is nvited from person/s to the undersigne with supported documents within Sever (07) Days failing which the formalities rocedure of disbursement of Loan will be completed without considering the claim objection from any person.

Adv. Vinod K lace: Mumbai Date: 10/11/2021

PUBLIC NOTICE

Public at large be hereby informed that my clients Shri. Sukhabhai Sondhabhai Ahir is Owner of Flat No.106, on First Floor, adm. 360 sq.fts., in Saidham Building, Situated at Village Navghar, Vasai (W), Tal-Vasai, Dist-Palghar. In respect of the said Flat, Original Agreement for Sale dated 10th October 1987 made and executed between Smt.Arvindaben Jaswantilal Modhia (Vendor) and Shri.Sukhabhai Sondhabhai Ahir (Purchaser) has been lost or misplaced. Any person, firm, company, bank etc

having any objection or having any claims encumbrances, liens, rights, etc are hereby notified to submit their objections and/or claims encumbrances, liens, objections, rights etc within a period of seven days from the date of this notice. If no such claims, encumbrances, liens or objections are received, failing which my clients shall be declare that the said property is clear, free from encumbrance Date: 09/11/2021

Mr.Pius S. D'mello (Advocate) M/s. S. P. Consultants, Office: 1st Floor, Anita Shopping Centre,
Opposite Post Office, Navghar, Vasai Road (W), Tal-Vasai, Dist-Palghar-401202

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT We M/s. Ashwamedh Realtors having office at 102, Guru Ganesh C.H.S., Near C.D.Deshmukh iarden . Mahatma Phule Cross Road Mulund (E) ,Mumbai- 400 081. The Developers are implementing Slun ehabilitation Scheme on the propert pearing CTS No. 742/5(pt),743 situat ying and being at village Mulund (W) "T ward for Sita Nagar Rahivashi Sangh Co-Op Hsg.Society (Prop.) on Mulund (W) Mumbai- 400 080. The said plot of Mulund (W) declares as SLUM by the competent Authority . The CEO (SRA) has approved the S.R Scheme vide letter of Intent (LOI) Ref No. SRA/ENG/2738/T, STGL/LOI dated 29th Oct 2021 for the said plot. This public Notice is issued in compliance of condition No. 18 (B) of the Letter of Intent dated 29th Oct 2021 We Invites any objection if any from th General Public or Claimants or any othe erson along with supporting ocumentary evidence, within 15 days o publishing of this notice at the unde

antioned address. M/s. Ashwamedh Realtors at 102, Guru Ganesh C.H.S., Near C.D.Deshmukl Garden, Mahatma Phule Cross Road Mulund (E) .Mumbai- 400 081.

ARCHITECT //s. Design Crest at Shop no.1 and 2 Varad Ashish Apts, plot no-31 –B, Sector 09, Airoli, Navi Mumbai -400 708

PUBLIC NOTICE

nis is inform the General Public that Thane (West anch, Ram Maruti Road, Thane (West) 40060 oranch, Kam Maruti Road, Inane (West) 400but, intends to accept the under mentioned properly standing in the name of M/s. Structural Specialties & Projects India Pvt Ltd, having its registered office at 801, Odyssey, Road No. 9, Wagle Estate, Thane West, Maharashtra-400604 as a security for a loan credit facility requested by one of its customers. n case anyone has got any right/title/ interes claims over the above mentioned property, they are divised to approach the Bank within 10 days alon ith necessary proof to substantial their claim If no response in received within 10 days, it is presume that the property is free of any charge/claim/encumbrand and Bank shall proceed with the mortgage.

"Details of the Property" Flat No.3606, adm. 2091.19 sq. ft. (i.e.194.28 sc meters) RERA Carpet area + Utility Area of 26.25 sc ft. (2.44 sq. meters) total adm. 2117 sq. ft. (i. 196.72 sq. meters) RERA Carpet area along wit three car parking spaces on 36th floor of buildin known as Two ICC lying and constructed on lan eing Cadastral Survey Nos. 223, 120, 1/983 and /128 of Dadar Naigaum Divisions, G. D. Ambeka farg, Dadar (East), Mumbai- 400014 and situate in ne Registration Sub District and Mumbai City Bank of Baroda, Sd/- Shri. Santosh T. Kancha Thane (V) Branch, (Advocate High Court (now Bank of a Ram Maruti Road, Office B/72, B- wing, Station Plaza Thane. Tel : 9821210909. Station Road, Bhandup West Date : 10/11/2021 Mumbai Tel: 9892769253

PUBLIC NOTICE

Amina Mohammed Hanif Khatib joint owner of flat No. 803. 8th Floor. In the society know as Rock View CHSL, 45, Dockyard Road Mazagaon, Mumbai 400 010. is reported that ner husband Mr. Mohammed Hanif Khatib who is joint owner Flat number 803, 8th Floor in the above referred society has expired and said Mrs. Amina Mohammed Hanif Khatib is n process to transfer 50% shares of he husband in her name by following due proces-

Hence, any person/persons having any clain objection or interest in respect of the wnership rights, interest, title etc. into flat no 803 8th Floor Rock View CHSL, 45, Dockvar Road, Mazagaon Mumbai 400 010, by way of claim, demand, interest, trust, easemen ien, mortgage or even otherwise by way o equitable interest shall submit claim/interes objection with evidence in support thereof to the undersigned within 15 days from the date of publication of this notice with prior ppointment over cell phone. After 15 days of publication of this notice no objection/clain shall be entertained and deemed to be ADVOCATE M. H.KAZI

297, SVP Road, Issac Manzil 1st Floor Room Number 13, Near Memonwada Fire Brigd, Mumbai 400 003 Mobile Number 9869426760

Read **Daily Active Times**

Place: Mumbai,

Date: 8-11-2021.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share Certfica No.14-A, distinctive nos. 56 to 60 of Mr. amachandra Govind Pal Flat No 12/7 Hamsika Darshan Co-op Hsg Society Garodia Nagar Ghatkopar East Mumbai 77 has beer eported lost or misplaced and an applicatio nade to Society for issuing duplicate The Society hereby invites claims/obligations if any within 14 days. The Society is free to issue duplicate share Certificate thereafter For and on behalf

Hamsika Darshan Coop. Hsg. Soc Itd Place: Mumbai (Hon Secretary) Date: 9-11-2021



NOTICE Notice is hereby given that a meeting of the Audit Committee & of the Board of Directors of the Company is scheduled on Saturday 13th November, 2021 at: Mumbai, inter-alia to consider, approve & take on record the un-audited accounts of the Company for the quarter & half year ended 30th September, 2021.

INDIA STEEL WORKS LIMITED

This information is also available on Company's website www.indiasteel.in and may available on website of Stock Exchange at www.bseindia.com.

For India Steel Works Limited, Sd/-Sudhir H. Gupta. Managing Director (Din:00010853).

TATA MOTORS LIMITED

Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001. T. :- 91-2266658282 • CIN :- L28420MH1945PLCOO4520

LOSS OF SHARE CERTIFICATES

	Name Of Share Holder's	Folio No.	Certificate No.	Distinctive No.	No. Of Shares				
1.	DENABEN BHARATKUMAR PATEL YASH BHARATKUMAR PATEL	E2D7506091	00015281	11567601- 11567655	55				
2.	DENABEN BHARATKUMAR PATEL YASH BHARATKUMAR PATEL	E2D7600731	00057840	39981271- 39981280	10				

Notice is hereby given that the certificate(s) for the above mentioned securities of the company has / have been lost / misplaced and the holders of the said securities / applied to the company to issue duplicate share certificate's. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office or Company RTA TSR DARASHAW CONSULTANTS PVT. LTD. C-101, 1st Floor 247, Park Lal Bahadur Shastri Marg, Vikroli, West Mumbai - 400 083 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate share certificate's without any further intimation.

Name of Shareholders Date :- 10-11-2021 Denaban Bharatkumar Patel Place :- Mumbai Yash Bharatkumar Patel

MISSING I am Mr. S. Rangrajan lyer and Jayanthi Rangrajan lyer residing R. No. 4, Bldg No. 25, Radhanagar Soc., Khadakpada (W) First Agreement between M/s. Ravi Construction Co. & Sudhir Devicharan Bajpai Dt. 16/06/1994 (KYN-1/1904) Reg. Orignal documents are missing. I have filed a missing complaint in Mahatma Phule Chowk, Police Station, Kalyan (W) Missing complaint Registered on dt. 08/11/2021. Property missing reg. No. 1144/2021. If anybody found this document or any objection they must contact within 15 days from the publication on below address.

Sangeeta Vimal Srivas C/18, Shiv Vithai Complex, Dombivli (E).

Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the LLP from one state to another

Before the Central Government Regional Director, Western Region In the matter of sub-section (3) of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 and rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009 AND

In the matter of Apricus Resolutions LLP having its registered office at 104 MK Bhawan, 300, Shaheed Bhagat Singh

Road, Fort, Mumbai-400001 PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that the LLP proposes to make a petition to Registrar of Companies, Mumbai under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the "Mumbai" to the "State of Uttar Pradesh"

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the egistered office of the LLP may deliver or cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the Registrar of Companies, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within 21 (twenty one) days from the date of publication of this notice with a copy to the petitioner (LLP) at 423-B, Pacific Business Park, Site IV, Sahibabad Industrial Area, Ghaziabad, U.P. -201010 and at its registered office at the address mentioned above

For Apricus Resolutions LLP

Place : Ghaziabad Date: 10/11/2021

Parag Singhal DIN: 9169309 Designated Partner

GOOD VALUE IRRIGATION LTD Registered Address: Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai - 400020 CIN: L74999MH1993LC074167

Extract of the Standalone Un-audited Results for the Quarter and half year Ended on

	30/09/2021			\ III Lacs	
Sr. No.	Particulars	Quarter ended on 30/09/2021 Unaudited	Half year ended on 30/09/2021 Unaudited	Quarter ended on 30.09.2020	
1	Total Income from Operations	-	-	-	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-7.27	-14.71	4.21	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	-7.27	-14.71	4.21	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-7.27	-14.71	-4.21	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-7.27	-14.71	-4.21	
6	Equity Share Capital	1736.63	1736.63	1736.63	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-1784.37	-1784.37	-1784.37	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) for continuing and discontinued operations				
	Basic	-0.04	-0.08	-0.02	

The above is an extract of the detailed format of Quarterly un-audited Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 39 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity. (www.bselindia.com) Exceptional or Extraordinary terms adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

and the listed entity. (www.bsindia.com)
Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules
/ AS Rules, whichever is applicable.
For Good Value Irrigation Limiter SD/ Vishwajit Dahanuka Place: Mumbai Date: 09.11.2021 DIN:01463131

PUBLIC NOTICE Mr. Jalauddin Khan

1. Mr. Jalauduli Kilali 2. Mr. Moinuddin Khan Both 1 & 2 residing at Room No. 2/B, Ground Floor, Lambi Cement Chawl, Byculla Station Road, Mumbai-400011.

B/38, Yashwantrao Chavan, Ekta Nagar, Mankhurd, Mumbai-400043.

Ref: THE BOMBAY CITY CIVIL COURT AT, BOMBAY

SUIT NO. 2931 OF 2019

Alouddin Khon

SUIT NO. 2931 OF 2019
Alauddin Khan Versus
Salauddin Khan & ors
I am concerned for the plaintiff in the aforesaid matter, being the one of the legal heirs that the plaintiff has file the suit bearing no 2931 of 2019 in to the Court Room no 9 against you before the Hon'ble city civil court at Mumbai, for the possession of the property and the restrain you from to transferring the right in the suit property bearing Room No. 2/B, Lambi Cement Chawl, Byculla Station Road, Mumbai-400011, Byculla west, Mumbai-400011 and one commercial property bearing address at Shop No.109, Paise Street, Byculla West, Mumbai-400011 address at Shop No.109. Paise Street. Byculla West. Mumbai-400011 That the aforesaid mention suit is listed on 16th November 2021 before the Hon'ble city civil court room no 9 for the hearing on the Notice of Motion for the interim and ad interim relief.

If you so desire remain present

Adv. Usama A. Memon Mob: 9819811617 Email: memonandco@gmail.com

-1784.37

-1784.37

सायन रुग्णालयाच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपीला अटक

मुंबई, दि.९ : मुंबईतील सायन राग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर एका सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. रञ्गालय परिसरात कचरा वेचणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने अतिप्रसंग केल्याचे माहिती मिळते. या प्रकरणी सायन पोलिसांनी सुरज गायकवाड या आरोपीला अटक केली.

आरोपी सुरज गायकवाड याने मुलीला तुझी आई बोलवत आहे, असे सांगून बोलवून घेतले. आणि चॉकलेटचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीविरोधात भादंवि कलम ३५४ सह ८, १२ पोस्को २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

<u>Corrigendum</u>

Public in general hereby informed that, date or death of the deceased Mr. Nilesh Jitendra Kanakia in the Notice published on 21/10/2021, regarding call for claims in respect of Flat No.208, Juhi Himachal CHS Ltd., Juhu Lane, Andheri(W) Mumbai 400 058, should be rectified and read a: 06/06/2021 instead of 12/04/2018.

Dated on this 10th November 2021 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 101 PHONE: 28460031

सूचना

मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. क्रपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती वर्षा सुरेश प्रधान आणि श्री. विघ्नेश मंगलदास खामगावकर यांनी फ्लॅट जागा क्र.१०३, क्षेत्रफळ सुमारे ६६०.७७ चौ.फू. कार्पेट, १ला मजला, इमारत क्र.१३, प विंग, अवतार म्हणून ज्ञात इमारत, सेक्टर १, कर्म रेसिडेन्सी म्हणून ज्ञात प्रकल्प, गाव धासई, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे (तारण मालमत्ता) या जागे समोर टाटा हौसिंग फायनान्स लिमिटेड, मुंबई (वित्तीय संस्था) यांच्याकडून कर्ज सुविधा घेतली आहे दिनांक २२.०५.२०१८ रोजीचे मूळ उप-निबंधक १ शहापर नोंदणी पावती क्र.३९६६ हे वित्तीय संस्थेच्या कार्यालय जागेत सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर दावा असल्यार किंवा सदर नोंदणी पावतीचा ताबा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत आमच्याकडे खालील दिलेल्या पत्त्यावर सर्व दस्तावेजांसह कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. सदर मालकांकडे सदर फ्लॅटचा स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार आहे.

> सही/ ॲड. मयुर रमेश गायकवाड (वकील)

सर्व्हें क्र.३६/६/३, पी.के. नगर, धनकवाडी पुणे-४११०४३. मोबा.:+९१-९६८९६३५५६६ ई–मेल:mayur.gaikwad2227@gmail.com

जाहिर सुचना

सर्व जनतेने याची नोंद घ्यावी की आम्ही मे अश्वमेध रिअल्टर्स असून आमचे कार्यालय १०२, गुरु गणेश को. ऑप. हौ. सो.. सी.डी देशमुख र् र्डिन शेजारी महात्मा फुले क्रॉस रोड, मुलुं (पर्व), मबर्ड ४०० ०८१ येथे असन सिटी सर्ट्हे . ७४२/५ (पै), ७४३ या मौजे मुलुंड (प) येथील "टी" वॉर्डातील मालमत्तेचे विकासक असून सद मालमत्तेवर आम्ही सीतानगर रहिवासी सेंघ को ऑप. हौ. सो. (नियोजित) यांचे करीता मुलुंड (प) मुंबई ४०० ०८० येथे झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबवित आहोत. मुलुंड (प) येथील सदर भूखंड सक्षम प्राधिकरणाद्वारे झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहेत सीईओ (एस आर ए) संदर्भ क्र एस. आर.ए/इ एन.जी/२७३८/टी/एस.टी.जी एल/एल ओ आय दि २९ ऑक्टोबर २०२१ रोर्ज पारीत केलेल्या हेतुपत्राच्या अट क्र. १८ (बी) र्च पुर्तता करण्याच्या दृष्टीने सदर जाहिर सूचना देण्यात येत आहे. सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसाच्या आव खालील पत्त्यावर हरकती योग्य त्या पुराव्यासहीत लेखी स्वरूपात नोंदवावी त्या नंतर आलेली कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

याची नोंद घ्यावी. **डेव्हलपर्स** - मे. अश्वमेध रिअल्टर्स, १०२, गुर गणेश को. ऑप. हौ. सो., महात्मा फुले क्रॉस रोड ,सी.डी.देशमुख गार्डन शेजारी , मुलुंड (पूर्व), मुबई

आर्किटेक्ट - डिझाईन क्रेस्ट, दुकान क्र.१ व २, वरद आशिष अपार्टमेंट,प्लॉट क्र.३१ - बी, सेक्टर -२,एरोली, नवी मुबंई - ४०० ७०८.

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिका क्र.१०६, पहिला मजला, क्षेत्र ३६० चौफूट, साईधाम बिल्डिंग, गावमौजे नवघर, वसई (प.) ता. वसई, जि. पालघर हि मिळकत आमचे अशील श्री. सुखाभाई सोंधाभाई अहिर यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीत आहे. सदर मिळकती संदर्भात, श्रीमती अरविंदाबेन जसवंतीलाल मोधीया (लिहून देणार) आणि श्री. सुखाभाई सोंधाभाई अहिर (लिहून घेणार) यांच्यामधील मूळ करारनामा दि. १०/१०/१९८७ हे गहाळ झाले आहे

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा, सदरच्या मिळकती संदर्भात हरकत अथवा विक्री, गहाणवट, बक्षसिपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कुपया नोंद घ्यावी.

ता. ०९/११/२०२१ अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given SMT. NORMA SUDHIF SHETTY, is a Only One legal heir of Late MABEL DAVID TRIBHUVAN (Mother) died on 8/04/2008, Late DAVID TRIBHUVAN (Father) ged year 1960, Late GEORGE FOSTER Brother) died on 18/09/2008, after their death died year 1960, Late GEORGE FOSTER (Brother) died on 18/09/2008, after their death Applicant SMT. NORMA SUDHIR SHETTY is the 100% Owner of the said Flat No. C/309, admeasuring 370 sq. fts. (built up) area on Third Floor, NARMADA KUTIR CHS LTD., REO. NO.TNA/(TNA)/HSG/(TC)/3605/1989-1990, Share Certificate No. 37, Divided Share 181 TO 185, at Navphar Road, Bhayandar (E), Talluka & District Thane 401 105. By and BETWEEN M/S. SHIVAM BUILDERS TO TALIB HUSSAIN SHAIKH, (Builder Agreement) and TO SATYANARAYANA BHAMIDIPATI, (Re-sale Agreement), Both First Original Builder Agreement, Den First Original Builder Agreement and Re-sale Agreement, has been misplaced/lost, banks, financial institutions,

any person/s, banks, financial institution ndividuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing along with documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be ssumed that no any person/s has any claim hatsoever, on the said Property, of which

please take a note. DILIP K PANDEY
Date: 10/11/2021 (Advocate High Cour
3/109, Bhaidaya Nagar "B" Bidg., Navghar Road
3hayandar (E), Dist. Thane — 401 105.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf my clients 1 MRS. SHANTABEN AMRITLAL SHAH & 2) MR. SATISH AMRITLAL SHAH who are the Legal heirs of LATE. AMRITLAL Legal heirs of LATE. AMRITLAL TILAKCHAND SHAH, who was a co-owner of Flat No. 504, A-1 wing, Fifth floor, of Butlding Known as Kamala Park Complex Co-Op. Hsg. Soc. Ltd Situated at 60 Feet Road, Bhayander (W), Dist Thane 401101 and LATE. AMRITLAL TILAKCHAND SHAH expired on: 29/05/2021, leaving behind 1) MRS. SHANTABEN AMRITLAL SHAH , 2) MR. SATISH AMRITLAL SHAH as his legal beirs & representatives and now my clients. heirs & representatives and now my clients have apply to the society to transfer the co-owner name from LATE. AMRITLAL TILAKCHAND SHAH to 1) MRS SHANTABEN AMRITLAL SHAH & 2) MR

SATISHAMRITLAL SHAH names.

All the person having any claim in respect of Flat No. 504, A-1 wing, Fifth floor, of Building Known as Kamala Park Complex Co-Opplex Labeling and State of San Labeling and San Labeling Hsq. Soc. Ltd by way of as a legal heirs o otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within 14 days from the publication of this notice therwise such claims if any will be considered as waived and transfer proceeding will be completed.

BHARAT M. SHAH B.Com L.L.B. Advocate High Court

Place: Bhayandar (West) Dated: 09/11/2021

येथे सुचित करण्यात येत आहे की. आमचे अशील श्री. प्रकाश रमनलाल जैन व श्रीमती रंजना प्रकाश जैन हे फ्लॅट क्र.४१२. ४था मजला. लाल बहादर कोहौसोलि., एलबीएस मार्ग, सर्वोदया हॉस्पिटल समोर, घाटकोपर (पश्चिम), जमीन सर्व्हे क्र.१७२ सी, एच.एन.२-४, सीटीएस क्र.३२०३ ३२०७(पी), गाव घाटकोपर-किरोळ, तालुक कुर्ला, मुंबई-४०००८६ येथील जागेचे मालक

जाहीर सूचना

मुळ सदर फ्लॅट श्री. लखमशी रावजीभाई पटेल यांनी खरेदी केला होता. तदनंतर दिनांक १७.०२.१९७३ रोजीचे करारनामानुसार सदर श्री. लखमशी रावजीभा पटेल यांनी सदर फ्लॅट श्री. प्रफुलचंद्र प्रेमचंद अजमे यांच्याकडे विक्री केला. सदर श्री. प्रफुलचंद्र प्रेमचंद अजमेरा यांनी दिनांक 0७.0४.२0१० (बीडीआर १३/३४७२/२०१०) रोजी विक्री करारनामानसा सदर फ्लॅट श्रीमती संगीता भगवती जैन व श्री भगवती व्ही. जैन यांच्याकडे विक्री केला. सदर श्रीमती संगीता भगवती जैन व श्री. भगवती व्ही जैन यांनी दिनांक २२.११.२०१९ (केआरएल ५/१५५४०/२०१९) रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट श्री. प्रकाश रमनलात जैन व श्रीमती रंजना प्रकाश जैन यांच्याकडे विक्री केला. तथापि सदर फ्लॅट जो श्री. लखमशी रावजीभाः पटेल यांनी मुळ करारनामानुसार घेतला होता तो हरवला आहे.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेले दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव स्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दावा/आक्षेपांच्या संदर्भाशिवाय मालमत्तेच त्रवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल.

सही/ ड्रॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबः ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

धर्मादाय आयुक्त भवन. तळ मजला, सास्मिरा बिल्डींग. सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई चौकशीची नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ नियम ७ व ७अे वाचावे) बदल अर्ज क्रमांक : ACC-I / 4749 / 2021

ज्याअर्थी, SHRI NAITRAM MITTAL CHARITABLE TRUST न्यास नोंदणी क्रमाक **E-10417 (मुंबई**) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या साद्रकर्ता विश्वस्त Mr. Pavankumar Modi यानी Due to New Appointment यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-७ यांनी दिनाक २६.१०.२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसदारे कळविण्यात येते की. सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासन ३० दिवसाचे आत मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ याचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर दिनांक १३ १२ २०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात येईल, याँची नोंद घ्यावी

आज दिनाक ०१ ११ २०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या



सही/-प्र अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, बृहन्मुबई याचे करिता

INDIA STEEL WORKS LIMITED

Regd.Off.: India Steel Works Complex, Zenith Compound Khopoli, Raigad-410203, Maharashtra. CIN: L29100MH1987PLC043186

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Audit Committee & of the Board of Directors of the Company is scheduled on Saturday 13th November, 2021 at: Mumbai, inter-alia to consider, approve & take on record the un-audited accounts of the Company for the quarter & half year ended 30th September, 2021. This information is also available on Company's website www.indiasteel.in and may available on website of Stock Exchange at www.bseindia.com.

Place: Mumbai, Date: 8-11-2021.

For India Steel Works Limited, Sd/-Sudhir H. Gupta, Managing Director (Din:00010853).

ब्रंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

स्रोआयएन: एल७०१००एमएच१९८२पीएलसी०२७१९८ नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस क्र.११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप सो.लि., न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. **दूर**:0२२-४२९५६८३३, फॅक्स:०२२-४२९५६८३३; **ई-मेल**: indianinfotechsoftware@yahoo.com

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचन येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार** ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी दु.४.३०वा. ऑफिस क्र.११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप सो.लि., न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ येथे एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरिता होणार आहे.

प्रॉक्सी नमुना, उपस्थिती पावती व संचालकांचे अहवाल, लेखापरिक्षकांचे अहवाल व लेखापरिक्षित वित्तीय अहवाल समाविष्ट वार्षिक अहवालासह सदर सूचना सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पता/ई-मेलवर पाठविले आहे आणि ते कंपनीच्या <u>www.indianinfotechandsoftwareltd.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि एजीएमची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>https://www.evotingindia.com</u> वेबसाईटवर्र्ह

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ ^न नियम २० नसार सदस्यांना सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या दारे देण्यात येणाऱ्या एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहृत विद्युत मतदान प्रणालिन (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्य सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देता येईल आणि अशा मतदानाने व्यवसायावर विमर्ष केले जाईल. ... रिमोट ई-वोटिंग २७ **नोव्हेंबर, २०२१ रोजी स.९.००वा**. प्रारंभ होईल आणि २९ **नोव्हेंबर, २०२१ रोर्ज** सायं.पं.ooaा. समाप्त होईल. कालावधीदरम्यान सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तदनंत सीडीएसएलद्वारे ई-बोटिंग पध्दत बंद केली जाईल.

नोंद दिनांक २**३ नोव्हेंबर, २०२१** रोजी (निश्चित दिनांक) कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्याद्व धारण समभागांच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील. जर कोणा व्यक्तीने नोंद तारखेला कंपनीचे सदस्यत्व घेतर असल्यास त्यांना एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर रिमोट ई-वोटिंग किंवा पोलद्वारे एजीएममध्ये मतदानास पात्रत

जर कोणा व्यक्तिने एजीएमच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित अर कार्या प्यातक (अपार क्या चूचना ।वाराणानार कन्नाम् राजित बच्चेत्र कन्नाचा नदस्य ज्ञाला जनार जा तिरास्त्र ति देनांकका भागधारणा घेतली असेल त्यांना एचिएम सूचनेत नमुद सर्च ठरावांवर सिमोर ई-वोटिंगने किंवा बँलिट पेपरने एजीएममध्ये मतदानास पात्रता असेल. अशा व्यक्तींनी <u>https://www.evotingindia.com</u> वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर अशी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद भसल्यास त्यांनी मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

रजीएमच्या ठिकाणी बॅलेट पेपरने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहुन मतदानाचा अधिकार असेल. रिमोट ई-बोर्टिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी <u>https://www.evotingindia.com</u> वरील फ्रिकेन्टर्ल

आस्कड केश्चन्स (एफएक्यू) व ई–बोटिंग मॅन्युलचा संदर्भ प्र्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००२२५५३३ वर सीडीएसएलकडे कळवावे किंवा संपर्क **श्री.राकेश दळवी**, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.,** दूरः +९१ २२ ४९१८६०००, ई-मेल mumbai@linkintime.co.in वेबसाईट: www.linkintime.co.in.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲंण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस् रेयुलेशन्स, २०१५ चे नियम ४२ नुसार ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिव सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. सदस्यास सभेत उपस्थित राहून मत देण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या वतीने प्रॉक्सी नियुक्त करून सभेच्या ठिकाणी उपस्थित राहन पोलने मत देण्याचा अधिकार असेल आणि प्रॉक्सी हा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी

प्रपत्र कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या प्रारंभापूर्वी किमान ४८ तास अगोदर पर्यंत जमा करावे. इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४९४२९७

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MRS JYOTI PURSHOTTAM SADHNANI, a nember of Symphony Co-Op. Hsg. Society Ltd, having address at Building No. H-10, Unique Garden, Kanakia Layout, Mira Roac (East), Dist. Thane 401107 and holding Flat No 1202 in the building of the society, died on 25/09/2010 and her son & daughter in Iaw Mr DHIRAJ PURSHOTTAM SADHNANI & MRS PAYAL D SADHNANI nave applied for 100% membership of the ociety against the said flat.

That as per Bye Laws of the society ereby invites claims or objections from the neir or heirs or other claimant or claimants biectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the apital/property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and nterest of the deceased members in the capital/property of the society. If no claims bjections are received within the period rescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property o the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the indersigned from the date of publication o he notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd,

Near Deepak Hospita<mark>l</mark>, Mira Bhayander Ro Bhayander (E) Thane 401105

Date: 10/11/2021

हरवले आहे

मी खाली सही करणार एस. रंगराजन अय्यर आणि जयंथी रंगराजन अय्यर, रा रुम नं. ०४, बिल्डींग नं. २५, राधानगर सोसायटी, खडकपाडा कल्याण (प) प्रथम करारनामा मे. रवि कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सुधीर देवीचरण बाजपेयी यांच्यात दि. 9६/०६/१९९४ (KYN-1/1904) रोजी झालेला करारनामाचे मुळ कागदपत्रे गहाळ झालेले आहे. त्याची तकार महात्मा फुले चौक, पोलिस ठाणे कल्याण (प) येथे प्रॉपर्टी मिसिंग रजि. नं (११४४/२०२१) दि. ०८/११/२०२१ तकार दाखल केली आहे. सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास वा कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास १५ दिवसांचे आत खालील नमुद पत्त्यावर संपर्क करावा.

> संगीता विमल श्रीवास सी/१८, शिव विठाई गॅलेक्सी, डोंबिवली (पूर्व).

GOOD VALUE IRRIGATION LTD

Registered Address: Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai - 400020 CIN: L74999MH1993LC074167

Extract of the Standalone Un-audited Results for the Quarter and half year Ended on 30/09/2021 Quarter Quarter **Particulars** 30/09/2021 30/09/202 Unaudited 30.09.2020 Unaudite Total Income from Operations
Net Profit for the period
(before Tax, Exceptional and Extraordinary items)
Net Profit for the period before tax (after Exception
Net Profit for the period after tax after Exceptional and Extraordinary items of the period 7.27 -14.71 4.21 Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital
Reserves (excluding Nevaluation Reserve) as shown in the
Audited Balance Sheet of the previous year
Earnings Per Share (of ₹ 10/ each) for continuing and
discontinued operations
Basic 1736.63 736.63

- The above is an extract of the detailed format of Quarterly un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Isted entity. (www.bseindia.com) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules AS Rules, whichever is applicable. For Good Value Irrigation Limited

Vishwajit Dahanukar Director DIN:01463131

अभिजीत ट्रेडिंग कं. लिमिटेड

सीआयएन: एल५१९०९डीएल१९८२पीएलसी३५१८२२१ नोंदणीकृत कार्यालयः सीएचएल क्र.३५०/२८०१, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००६२. कॉमॉरेट कार्यालयः १६/१२१-१२२, जैन भवन, फैझ रोड, डब्ल्यु.ई.ए. करोल बाग, न्यु दिल्ली-११०००५, दिल्ली, मारत. **ई-मेलः abhijitrading@gmail.com, वेबसाईटः www.abhijittrading.in, दूर.:**०११–२३६३७४९७, ९७११५८८५३१

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		((रु.लाखात, ईपीए	रस व्यतिरिक्त)
	चालु वर्षाकरिता	संपलेले	मागील वर्षा	संपलेले
	संपलेली तिमाही	अर्धवर्ष	करिता संपलेली	मागील वर्ष
			तिमाही	
तपशील	09.00.2029	09.08.2029	09.00.2020	09.08.२०२०
	ते	ते	ते	ते
	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
	(`)	(`)	(`)	(`)
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	૭.५७	१४.१३	११.७४	३३.८६
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	५.६६	६.८९	६.२९	₹0.८३
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	५.६६	६.८९	६.२९	२०.८३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	५.६६	६.८९	६.२९	₹0.८३
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष				
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५.६६	६.८९	६.२९	२०.८३
भरणा केलेले समभाग भांडवल	१४६.६२	१४६.६२	१४६.६२	१४६.६२
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) अपवादात्मक बाबनंतर				
मूळ व सौमिकृत	0.38	eW.0	₹8.0	१.४२
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	तपशील तपशील 09.0%.२०२१ ते ३०.०९.२०२१ ते ३०.०९.२०२१ (') अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पत्र करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) प.६६ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पत्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) प.६६ भरणा केलेले समभाग भांडवल १४६.६२ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) अपवादात्मक बाबनंतर	तपशील तपशील तपशील ०१.०४.२०२१ ते ते ३०.०९.२०२१ ते ते ३०.०९.२०२१ (`) अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पत्र करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक वाबनंतर) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक वाबनंतर) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक वाबनंतर) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक वावनंतर) प.६६ ६.८९ करानंतर कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पत्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पत्न (करानंतर)) प.६६ १८९ अरणा केलेले समभाग भांडवल १४६.६२ १४६.६२	तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील ०१,०७,२०२१ ते

- . ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ नोट्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळादारे मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले
- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.abhijittrading.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

नंचालक मंडळाच्या वतीने व करिता

अभिजीत ट्रेडिंग कं. लिमिटेड विरेंद्र जैन

डीआयएन: ००५३००७८ दिनांक: ०९.११.२०२१

Goorej agrovet brighter farming

कॉपॉरेट आयडेंटिटी नंबर : L15410MH1991PLC135359 नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत. वेबसाइट : www.godrejagrovet.com दूर. + ९१ - २२ - २५१९ ४४१६, फॅक्स +९१ - २२- २५१९ ५१२४, ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com

३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेल्या वर्ष	संपलेल्या	संपलेल्या	संपलेले वर्ष
ज़ _ि	W SAIN	तिमाही	गत तिमाही	अखेरची अनुषंगिक तिमाही	विद्यमान	गत कालावधीकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी	वनस्य वन
		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न	२,१५४.०७	१,९९२.७८	१,७२३.९१	४,१४६.८५	३,२७८.०८	६,२६६.७१
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्व)	१४९.७५	१३७.४९	१५०.०५	२८७.२४	२८४.४२	४५३.१०
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	१४९.७५	१३७.४९	१५०.०५	२८७.२४	२८४.४२	४५३.१०
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	११२.२०	१०४.७५	११५.५१	२१६.९५	२१६.१०	३४७.५७
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व अनियंत्रित व्याजपश्चात) यांचा समावेश)	१०८.८५	१०६.४४	१०७.५५	२१५.२९	१९६.५१	३१६.९७
ξ.	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.११	१९२.१०	१९२.०७	१९२.११	१९२.०७	१९२.०७
७.	गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार राखीव (पुर्नमूल्यांकन राखीव वगळता)						१,८५९.०३
٤.	उत्पन्न प्रति समभाग (प्रति शेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (अखंडित कामकाजाकरिता) (अवार्षिकीकृत)						
	१. मूलभूत (रु.)	५.६९	५.५२	५.५७	११.२०	१०.१८	१६.३४
	२. सौम्यीकत (रु.)	५.६९	५.५२	५.५७	११.२०	१०.१८	१६.३३

ı		1					
स्था	यी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमु	ख वित्तीय वैशिष्ट्ये	i			•	(रु. कोटीमध्ये)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली गत तिमाही	संपलेल्या वर्ष अखेरची अनुषंगिक तिमाही	संपलेल्या विद्यमान कालावधीकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी	संपलेल्या गत कालावधीकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न	१६८९.८५	१५४८.३४	१२४३.५३	३२३८.१९	२३७२.०१	४४१३.०४
٦.	करपूर्व नफा	१३२.५५	१२८.२५	१०७.०२	२६०.८०	२२०.०२	३५२.५६
₹.	करपश्चात नफा	९९.५३	९५.४१	८२.७७	१९४.९४	१६९.२४	२७९.००
Χ.	एकण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	99.37	98.2X	73.56	१९५.६२	888.8X	3/8/198

- ए) वरील तपशील हा भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ(सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि ३०.०९.२०२९ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे . सदर तपशील कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet.com वरही उपलब्ध आहे.
- बी) 🛮 वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०९.११.२०२१ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षाचे मर्यादित पुनरावलोकन केले असून असुधारित
- सी) दि. ३०.०९. २०२० रोजी संपलेली सहामाही व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमधील अन्य उत्पन्नामध्ये संयुक्त उद्यमांकडून प्राप्त लाभांश म्हण् अनुक्रमे रु. २६.४६ कोटी व रु. ५९.४६ कोटींचे उत्पन्न समाविष्ट आहे. एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर याचा कोणताही परिणाम नाही.
- डी) कोव्हिड १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अंतर्गत व काही बाह्यस्थ स्रोतांचा विचार केला आहे, यामध्ये त्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या विविध घटकांवरील प्रभाव विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत आर्थिक भवितव्य व उद्योग अहवाल यांचा समावेश आहे. संवेदनशील विश्लेषणासहित व्यवस्थापनाने निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच्या धोरणांचा वापर केला व विद्यमान अंदाजांच्याआधारावर व्यवस्थापनास वस्तुसुची, स्वीकाराई व्यापार, सदुभावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुक यांच्या रकमांच्या पूर्ण वसुलीची अपेक्षा आहे. महामारीच्या कारणास्तव जागतिक आरोग्याच्या प्रभावावरील तत्कालीन प्रभाव हा सदर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा
- कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टाक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०७.०५.२०२१, दि. ०१.०६.२०२१ व दि. १५.०७.२०२१ रोजी अनुक्रमे १३६४४,
- एफ) कंपनीने दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या सहामाहीदरम्यान विद्यमान भागधारकांकडून गोदरेज मॅक्सीमिल्क प्रायव्हेट लिमिटेड (जीएमपीएल) मधील २५.१% हिस्सा संपादित केल आहे. त्यानंतर जीएमपीएल ही गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची पूर्णत: मालकीची उपकंपनी बनली आहे.

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरित व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन: ००२९४८०३)

ठिकाण : मुंबई दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२१

मिलींद थत्ते व्यवस्थापकीय संचालक

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ८वा मजला, पिरोजशा नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९. सीआयएन: एल९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६, ई-मेल:investorgrievance.im@pg.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
	(१) संपलेली तिमाही	(२) संपलेली मागील	(३) संपलेली संबंधित	(४) संपलेले
		तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०६.२०२१
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१. कार्यचलनातून एकूण महसूल	२७,२८०.०	२८,५३९.०	२६,३९७.०	900,८७३.०
२. कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	0,800.0	8,343.0	७,७२२.०	२३,३२८.०
३. कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व , अपवादात्मक बाबनंतर)	0,800.0	8,343.0	७,७२२.०	२३,३२८.०
४. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	५,५३७.०	३,३८९.०	५,९२६.०	9७,६८०.०
५. कालावधीकरिता निव्वळ नफा	५,५३७.०	३,३८९.०	५,९२६.०	9७,६८०.०
६. कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५,५२१.०	३,८०१.०	५,९०६.०	9७,७२२.०
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	٩,६६०.٥	१,६६०.०	٩,६६०.٥	٩,६६०.٥
इतर समभाग (ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	_	-	६८,७११.०
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/ – प्रत्येकी)				
*(वार्षिकीकरण नाही)				
अ) मूळ व सौमिकृत (रु.)	*33.8	*20.8	*34.0	[*] १०६.५

टिपः सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेडकरिता

दिनांक: ०९.११.२०२१ कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या.